

#### WHITE ORGANIC RETAIL LIMITED

312A, Kailas Plaza, Vallabh Baug Lane, Ghatkopar (East), Mumbai - 400 077. INDIA Tel: +91.22.25011983 | Fax: +91.22.25011984 | Web: whiteorganics.co.in Email: info@whiteorganics.co.in | CIN: L01100MH2011PLC225123

2<sup>nd</sup> September, 2021

To,
Listing Department
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort
Mumbai- 400 001

Scrip Code: 542667

# Sub.: Public Announcement & Newspaper Publication in respect of information regarding 10<sup>th</sup> Annual General Meeting proposed to be held on September 30, 2021 through Video Conference (VC) / Other Audio-Visual Means (OAVM).

In view of the continuing COVID-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") has, vide its Circular dated 5th May, 2020, read with Circulars dated 8th April, 2020 (collectively referred to as "MCA Circulars") and SEBI Circular No.:

SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 read with other rules and regulations issued by SEBI and as applicable to the Company, permitted the holding of the Annual General Meeting ("AGM") through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"), without the physical presence of the Members at a common venue.

MCA and SEBI by Circular No. 2/2021 dated 13<sup>th</sup> January, 2021 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15<sup>th</sup> January, 2021 respectively, have extended the above exemptions till 31st December, 2021.

Further to inform that in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("the Act"), the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") and MCA Circulars, the 30th AGM of the Company is proposed to be held on Thursday, September 30, 2021 at 09.00 AM through VC/OAVM.

Pursuant to General Circular No. 2/2021 dated 13<sup>th</sup> January, 2021 & 20/2020 dated 5th May, 2020 issued by MCA, read with Regulations 47, 30 and Schedule III of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby enclosed the copies of newspaper advertisement published in Financial Express (English) and Mumbai Lakshadeep (Marathi) edition dated September 02, 2021 in respect of information regarding the 10<sup>th</sup> AGM of the Company.

Kindly take the above on your record

Thanking You,
Yours faithfully
For **White Organic Retail Limited** 

Rupal Narvekar
Company Secretary & Compliance Officer

#### CINERAD COMMUNICATIONS LTD

Subol Dutt Building, 13, Brabourne Road. Kolkata-700001 (W.B.) Phone: +91 33 2231 5686-5687 & Fax: +91 33 22315683 E-mail: cinerad@responce.in; Website:www.cineradcommunications.com CIN: L92100MH1986PLC040952

NOTICE FOR BOOK CLOSURE & 35th Annual General Meeting

Notice is hereby given that the 35th Annual General Meeting of the Members of the Company will be held through video conferencing ("VC")/ other audiovisual means ("OAVM") on Monday, 27th September, 2021 at 11:00 a.m. to transact the business as mentioned in the notice being sent to the individual shareholders by electronic mode. Please note that these documents are available on the Company's website www.cineradcommunications.com for download by the members.

Notice is also hereby given under section 91 of the Companies Act, 2013 and under Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 that the register of members and share transfer books shall remain closed from 21st day of September, 2021 to 27th day of September, 2021 (both days inclusive) for the purpose of 35th Annual General Meeting.

In case of any change in your e-mail ids, please update the same with your depository participant or Registrar & share transfer agent of the Company, as the case may be, so as to enable the Company to send all the future Notices and Annual Reports via electronic

For Cinerad Communications Limited Place: Kolkata Pradeep Kumar Daga (Director) Date: 01.09.2021

Kolkata-700 001, Phone: +91 33 2231 3974 & E-mail: selltl 1980@yahoo.co.in , Website : www.sellwinindia.com & CIN: L51909WB1980PLC033018

Notice is hereby given that the 41st Annual General Meeting of the Members of the Company will be held through video conferencing ("VC")/ other audiovisual means ("OAVM") on Monday, 27th September, 2021 at 2:00 p.m. to transact the business as mentioned in the notice being sent to the individual shareholders by electronic mode. Please note that these documents are available on the Company's website

Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations. 2015 that the register of members and share transfer books shall remain closed from 21st day of September, 2021 to 27th day of September, 2021 (both days inclusive) for the purpose of 41st Annual General Meeting.

In case of any change in your e-mail ids, please update the same with your depository participant or Registrar & share transfer agent of the Company, as the case may be, so as to enable the Company to send all the future Notices and Annual Reports via electronic

For Sellwin Traders Limited Navin Chandra Sharma Managing Director Date: 01.09.2021

Phone:+91 33 22315686-87; Fax:+91 33 22315683 E-mail: vpl1953@yahoo.com; Website: www.vegetableindia.com CIN: L01122WB1953PLC021090 NOTICE FOR BOOK CLOSURE & 67TH ANNUAL GENERAL MEETING

#### Notice is hereby given that the 67th Annual General Meeting of the Members of the Company will be held through video conferencing ("VC")/ other audiovisual means ("OAVM") on Monday, 27th September, 2021 at 12:00 Noon to transact the

Please note that these documents are available on the Company's website www.vegetableindia.com for download by the members Notice is also hereby given under section 91 of the Companies Act, 2013 and

under Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that the register of members and share transfer books shall remain closed from 21st day of September, 2021 to 27th day of September, 2021 (both days inclusive) for the purpose of 67th Annual General Meeting. In case of any change in your e-mail ids, please update the same with your

depository participant or Registrar & share transfer agent of the Company, as the case may be, so as to enable the Company to send all the future Notices and Annual Reports via electronic mode

Place: Kolkata (Managing Director)

Date: 01.09.2021

Subol Dutt Building, 13, Brabourne Road, Kolkata-700001 (W.B.) Phone: +91 33 2231 5686-5687 & Fax: +91 33 22315683 CIN: L92100MH1986PLC040952

# NOTICE OF E-VOTING INFORMATION

Pursuant to Provisions of Section 108 of the Companies Act, 2013, Rule 20 of the

engaged the services of Central Depository Services (India) Limited (CDSL) to provide the e-voting facility. The e-voting facility is available at the link https://www.evotingindia.com.The Notice of Annual General Meeting is available on the Company's website www.cineradcommunications.com and on www.evotingindia.com. The details pursuant to the provisions of the Companies

(iii) Date and time of end of "Remote e-voting" : Sunday, 26th September, 2021 at 5:00 P.M.(same day)

(iv) Cut-off date for E-Voting: Monday, 20th day of September, 2021

September, 2021

can use your existing user ID and password for casting your vote. If you forgot your password, you can reset your password by using "Forgot User Details Password" option available on www.evotingindia.com or contact CDSL at the following toll free no.: 1800225533

(vii) The members who have casted their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again. The facility for venue voting shall be made available at the meeting and the members who have not casted their vote by remote e-voting shall be able to attend

Place : Kolkata **Pradeep Kumar Daga** Date: 01.09.2021 (Director)

Phone:+91 33 22315686-87; Fax:+91 33 22315683 E-mail: vpl1953@yahoo.com; Website: www.vegetableindia.com CIN: L01122WB1953PLC021090

#### Pursuant to Provisions of Section 108 of the Companies Act, 2013, Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended by the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide E-voting facility to the members to cast their votes electronically on all resolutions proposed to be considered at the 67th Annual General Meeting (AGM) to be held on Monday 27th day of September, 2021 at 12:00 Noon through video conferencing ("VC") other audiovisual means ("OAVM") and at any adjournment thereof. The Company has engaged the services of Central Depository Services (India) Limited (CDSL) to provide the e-voting facility. The e-voting facility is available at the link https://www.evotingindia.com.The Notice of 67th Annual General Meeting is available on the Company's website www.vegetableindia.com and on

Act, 2013 and the Rules, are given here under: (i) Date of completion of sending of Notices of AGM: 04.09.2021

(ii) Date and time of commencement of "Remote e-voting": Friday, 24th September, 2021 at 9:00 A.M.

(iii) Date and time of end of "Remote e-voting": Sunday, 26th September, 2027 at 5:00 P.M.(same day)

(iv) Cut-off date for E-Voting : Monday, 20th day of September, 2021

the Company after dispatch of the notice and holding shares as of the cut-off date i.e. 20th day of September, 2021, may obtain the login ID and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or vpl1953@yahoo.com. However, if you are already registered with CDSL for remote e-voting then you can use your existing user ID and password for casting your vote. If you forgot your password, you can reset your password by using "Forgot User Details / Password" option available on www.evotingindia.com or contact CDSL at the following toll free no.

(vii) The members who have casted their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again. The facility for venue voting shall be made available at the meeting and the members who have not casted their vote by remote e-voting shall be able to attend

the AGM and vote by use of Venue Voting

Ramesh Chandra Daga (Managing Director) Date: 01-09-2021

Place : Mumbai

#### J. TAPARIA PROJECTS LIMITED

Regd. Office: 3, Synagogue Street, 3rd Floor, Kolkata-700001(W.B.) Phone: +91 33 2262 1584

E-mail: jtaparia2008@gmail.com Website: www.jtapariaprojects.com CIN:L74210WB1980PLC032979 NOTICE FOR BOOK CLOSURE & 41St ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 41st Annual General Meeting of the Members of the Company will be held through video conferencing ("VC")/ other audiovisual means ("OAVM") on Monday, 27th September, 2021 at 1:00 p.m. to transact the business as mentioned in the notice being sent to the individual shareholders by electronic mode. Please note that these documents are available on the Company's website www.jtapariaprojects.com for download by the members.

Notice is also hereby given under section 91 of the Companies Act, 2013 and under Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that the register of members and share transfer books shall remain closed from 21st day of September, 2021 to 27th day of September, 2021 (both days inclusive) for the purpose of 41st Annual General Meeting. In case of any change in your e-mail ids, please update the same with your depository

participant or Registrar & share transfer agent of the Company, as the case may be, so as to enable the Company to send all the future Notices and Annual Reports via electronic For J. Taparia Projects Limited

Sanjit Dhawa Place: Kolkata (Managing Director) Date: 01.09.2021

## SELLWIN TRADERS LIMITED

Reg. Off.: 26/1/1A, Strand Road, 2nd Floor Kolkata-700 001. Phone: +91 33 2231 3974 E-mail: selltl 1980@yahoo.co.in , Website : www.sellwinindia.com CIN: L51909WB1980PLC033018

NOTICE OF E-VOTING INFORMATION

Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended by the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide E-voting facility to the members to cast their votes electronically on all resolutions proposed to be considered at the Annual General Meeting (AGM) to be held on Monday, 27th day of September, 2021 at 2:00 p.m. through video conferencing ("VC")/ other audiovisual means ("OAVM") and at any adjournment thereof. The Company has engaged the services of Central Depository Services (India) Limited (CDSL) to provide the e-voting facility. The e-voting facility is available at the link https://www.evotingindia.com.The Notice of 41st Annual General Meeting is available on the Company's website www.sellwinindia.com and on www.evotingindia.com. The details pursuant to the provisions of the Companies Act, 2013 and the Rules, are given here under:

(i) Date of completion of sending of Notices of AGM: 04.09.2021 (ii) Date and time of commencement of "Remote e-voting": Friday, 24th September

2021 at 9:00 A.M. (iii) Date and time of end of "Remote e-voting": Sunday, 26th September, 2021 at 5:00 P.M.(same day)

(iv) Cut-off date for E-Voting: Monday, 20th day of September, 2021 v) Remote E-voting shall not be allowed beyond 5:00 P.M. on Sunday, 26th September, 2021

(vi) Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the notice and holding shares as of the cut-off date i.e. 20th day of September, 2021, may obtain the login ID and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or selltl 1980@yahoo.co.in. However, if you are already registered with CDSL for remote e-voting then you can use your existing user ID and password for casting your vote. If you forgot your password, you can reset your password

by using "Forgot User Details / Password" option available on

www.evotingindia.com or contact CDSL at the following toll free no.:

(vii) The members who have casted their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again. The facility for voting through electronic voting system ('insta Poll') shall not be made available at the meeting and the members who have not casted their vote by remote e-voting shall be able to attend the AGM and vote by use of "Ballot Paper" or "Poling Paper". Kindly take the same on record and acknowledge the receipt of the same.

For Sellwin Traders Limited Place : Kolkata Navin Chandra Sharma Date: 01.09.2021 (Managing Director)

## J. TAPARIA PROJECTS LIMITED

Regd. Office: 3, Synagogue Street, 3rd Floor, Kolkata-700001(W.B.) Phone: +91 33 2262 1584 & E-mail: jtaparia2008@gmail.com Website: www.jtapariaprojects.com & CIN:L74210WB1980PLC032979

NOTICE OF E-VOTING INFORMATION Pursuant to Provisions of Section 108 of the Companies Act, 2013, Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended by the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide E-voting facility to the members to cast their votes electronically on all resolutions proposed to be considered at the Annual General Meeting (AGM) to be held on Monday, 27th day of September, 2021 at 1:00 p.m. through video conferencing ("VC")/ other audiovisual means ("OAVM") and at any adjournment thereof. The Company has engaged the services of Central Depository Services (India) Limited (CDSL) to provide the e-voting facility. The e-voting facility is available at the link https:// www.evotingindia.com.The Notice of Annual General Meeting is available on the Company's website www.jtapariaprojects.com and on www.evotingindia.com. The details pursuant to the provisions of the Companies Act, 2013 and the Rules, are

(i) Date of completion of sending of Notices of AGM: 04.09.2021

(ii) Date and time of commencement of "Remote e-voting": Friday, 24th September,

iii) Date and time of end of "Remote e-voting" : Sunday, 26th September, 2021 at 5:00 P.M.(same day)

iv) Cut-off date for E-Voting: Monday, 20th day of September, 2021 v) Remote E-voting shall not be allowed beyond 5:00 P.M. on Sunday, 26th

vi) Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the notice and holding shares as of the cut-off date i.e. 20th day of September, 2021, may obtain the login ID and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or jtaparia2008@gmail.com However, if you are already registered with CDSL for remote e-voting then you can use your existing user ID and password for casting your vote. If you forgot your password, you can reset your password

by using "Forgot User Details / Password" option available on www.evotingindia.com or contact CDSL at the following toll free no.: 1800225533 (vii) The members who have casted their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again.

The facility for venue voting shall be made available at the meeting and the members who have not casted their vote by remote e-voting shall be able to attend the AGM and vote by use of Venue Voting For J. Taparia Projects Limited

Place : Kolkata Date : 01.09.2021

Sanjit Dhawa (Managing Director)

# WHITE ORGANIC RETAIL LIMITED

312A, Kailas Plaza, VallabhBaug Lane, Ghatkopar (East), Mumbai - 400 077. INDIA Tel: +91.22.25011983 | Fax: +91.22.25011984 | Web: www.whiteorganicagro.com Email: info@whiteorganicagro.com; CIN: L01100MH1990PLC055860

# NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 10" Annual General Meeting ('AGM') of White Organic Retail Limited will be held on Thursday, September 30, 2021, at 09:00 AM through Video Conferencing / Other Audio Visual Means ('OVAM'); to transact business as will be detailed in the notice convening the said AGM proposed to be circulated in due course. In view of General Circular No.: 20/2020 and No. 14/2020 dated May 05, 2020 and April 08, 2020 respectively; issued by ministry of corporate affairs and SEBI Circular No.: SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 providing clarity and relaxation on conducting AGM in the times of COVID pandemic (extended for ongoing financial year as well); read with other rules and regulations issued by SEBI and as applicable to the Company; the AGM will be held without the physical presence of the shareholders at a common venue. Instructions and guidelines for joining the meeting will be provided in the notice convening the said AGM and the said notice will be made available on the website of the Company available on http://whiteorganics.co.in/investor-relations.html and alternately you may download the same from our RTA's website www.linkintime.co.in or website of BSE Limited (The exchange).

The Company is pleased to provide e-voting facility to all its Members to exercise their right to vote on the resolutions through E-Voting platform ("remote e-voting") provided by Central Depository Services Ltd. ('CDSL') allowing the shareholders to vote on given dates from their respective locations and an 'e-voting during AGM' service is also being provided to enable the members to vote while the meeting is in progress. Instructions would be provided in the notice of the Annual General Meeting. The members whose names appear in the Register of Members / list of Beneficial Owners as on the cut-off date i.e. Thursday, September 23, 2021 will be entitled to avail the facility of remote e-voting.

The annual report and notice for annual general meeting would be sent electronically to those members who have registered their e-mail addresses. These documents will also be available on the Company's website on this link: http://www.whiteorganics.co.in/investorrelations.html and alternately you may download the same from our RTA's website Shareholders, whose details are not registered with the depository, Company or RTA,

need to follow the following steps to register their email IDs and obtain user ID and passwords, to participate in the e-voting process. - please provide DEMAT account details (CDSL-16 digit beneficiary ID or NSDL-16 digit DPID + CLID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy), AADHAR (self-attested scanned copy) to Company: info@whiteorganics.co.in or RTA rnt.helpdesk@linkintime.co.in or register through their web service https://linkintime.co.in/EmailReg/Email Register.html For White Organic Retail Limited

Mr. Darshak Rupani

# LIQUIDATION SALE

Aditya Polymers & Chemicals (India) Pvt Ltd. (in Liquidation)

Commercial Office Premises at Unit 1,2,3,4, Gr Fl, Sujeevan Society, Vile Parle East, Mumbai. Carpet Area - 1880 sq. ft.\* [Reserve Price : Rs 6.2 crores]

All EOIs / bids are subject to Process Memorandum dated 2 September 2021 For details, visit http://kscadvisory.in/aditya-polymers.html

Last date for submission of EOI and EMD is 8 September 2021 by 4 pm All communications to be addressed to krishna@sphereadvisory.com.

No walk-in enquires or phone calls shall be entertained.

\*All areas are reported based on records available and are unmeasured Krishna Chamadia, Liquidator

Aditya Polymers & Chemicals (India) Pvt Ltd. (in Liquidation) (IBBI Regn. No.: IBBI/IPA-001/IP-P00694/2017-2018/11220)

Date: 2 September 2021

यूनियन बैंक 🕼 Union Bank VARTAK NAGAR BRANCH :

S-3, 1-4, Vedant Commercial Complex, Vartak Nagar, Thane (W), Dist. Thane-400 606. [Rule-8 (1)]

# **POSSESSION NOTICE** (For Immovable Property) The undersigned being the Authorized Officer of Union Bank of India, Vartak Nagar

Branch under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Second) Act, 2002 and in exercise of the powers conferred under Section 13 (2) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice dated 23.02.2021, calling upon the Borrower(s) Mr. Prakash Rammilan Mishra and Guarantor(s) Mr. Suraj Prakash Mishra to repay the amount mentioned in the notice being ₹ 21,45,832/- (Rs. Twenty One Lakhs Forty Five Thousand Eight Hundred Thirty Two Only) and interest thereon within 60 days from the date of receipt of the said notice.

The Borrower / Mortgagor / Guarantor having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower / Mortgagor / Guarantor and the Public in General that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him / her under section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules of this 30th day of August of the year 2021 and handed over to undersigned.

The borrower's attention is invited to the provisions of Sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. The Borrower / Mortgagor / Guarantor in particular and the public in general is hereby caution not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge

of Union Bank of India, Vartak Nagar Branch, for an amount of ₹ 21,45,832/- (Rs. Twenty One Lakhs Forty Five Thousand Eight Hundred Thirty Two Only). **Description of Secured Assets:** 

Date: 30.08.2021 Place: Thane Authorised Officer, UNION BANK OF INDIA



S-3, 1-4, Vedant Commercial Complex, Vartak Nagar, Thane (W), Dist. Thane-400 606

#### **POSSESSION NOTICE** (For Immovable Property) The undersigned being the Authorized Officer of Union Bank of India, Vartak Nagar

Branch under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Second) Act. 2002 and in exercise of the powers conferred under Section Guarantor(s) Mrs. Ameena Kareem Khan to repay the amount mentioned in the notice being ₹ 30th day of August of the year 2021 and handed over to undersigned. The borrower's attention is invited to the provisions of Sub-section (8) of Section 13 of the Act.

The Borrower / Mortgagor / Guarantor in particular and the public in general is hereby caution not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Union Bank of India, Vartak Nagar Branch, for an amount of ₹ 19,63,261.86 (Rs. Nineteen Lakhs Sixty Three Thousand Two Hundred Sixty One & Paise Eighty Six Only).

Flat No. 203, 3rd Flr., Bldg. No. A-3, Manas Hills, Khativali, Vasind, Shahapur, Thane-421 601. Date : 30.08.2021



# **FILATEX INDIA LIMITED**

Regd. Office: S. No. 274, Demni Road, Dadra -396 193 (U.T. of Dadra & Nagar Haveli) P+91.0260-2668343 F+91.0260-2668344 Web: filatex.com

Notice is hereby given that the 31st Annual General Meeting of the Members of the Company will be held on Friday, 24" September, 2021 at 11.30 A.M. through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business set out in the Notice convening the Meeting which has been sent on 1" September, 2021 only through electronic mode separately to the Shareholders at their email lds registered with the Company/RTA. The business set out in the Notice shall be transacted only by

electronic voting (remote e-voting and electronic voting in AGM). Notice is further given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and rules made thereunder that the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from 18" September, 2021 to 24" September, 2021 (both days inclusive) for

of determining entitlement of the Members for payment of Dividend of Rs. 0.40 (forty paisa per share. Payment of dividend is subject to the approval of the shareholders of the Company in the 31" Annual General Meeting.

The Members are further informed that the Company has availed the e-voting Services

(remote e-voting as well as e-voting in AGM) from National Securities Depository Limited e-voting or electronic voting in AGM is 17" September, 2021.

after dispatch of the notice and holding shares as on the cut-off date i.e. 17" September 2021 may obtain the login ID and password by sending request at evoting@nsdl.co.in or shares@filatex/admin@mcsregistrars.com. However, if you are already registered with NSDL for remote e-voting then you can use your existing user ID and password for casting your vote. If you forgot your password, you can reset your password by using "Forgot User Details/Password" option available on www.evoting.nsdl.com or contact NSDL at the toll

requested to contact the Company at email ID: shares@flatex.com Tele phone 011-26312503 / MCS Share Transfer Agent Limited, our RTA at admin@mcsregistrar.com to get login details for remote e-voting/e-voting AND those holding shares in demat form are requested to contact their respective Depository Participant (DP), for the aforesaid purpose, and follow the process advised by Depository Participant. The members, who have cast their vote by remote e-voting prior to the AGM, may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again.

may contact to the Company Secretary of the Company (Email Id shares@filatex.com/011-26312503). For FILATEX INDIA LIMITED

Raman Kumar Jha

Place: New Delhi Date: 1" September, 2021

> For Advertising in

JITENDRA PATIL Mobile No.:

67440215



CIN: L24241MH1988PLC097781 Regd. Office: "Godrej One", Pirojshanagar, Eastern Express Highway,

Vikhroli (East), Mumbai - 400079, Maharashtra; Tel.: 022-25188010; Fax: 022-25188066 Website: www.godrejindustries.com; Email: investor@godrejinds.com

NOTICE is hereby given that the following Share Certificate is stated to be lost / misplaced / stolen and the registered holders thereof .

claimant thereto have applied to the Company for issue of duplicate Share Certificate: Folio Distinctive Nos. Name of the No. of Number Shareholder Shares of Certificate From To

in favour of the above stated applicant he/she/they should lodge their

(Face Value Number ₹ 1/- each) 0113093 Shantaben Chavda 270

0050531055 0050531324 0401718 In case any person has any claims in respect of the above mentioned shares / any objection(s) for the issuance of duplicate Share Certificate

claim(s) or objection(s) within 15 (Fifteen) days of the date of publication of this Notice. If within 15 (Fifteen) days from the date hereof, no claim is received by the Company in respect of the said Share Certificate, duplicate Share Certificate will be issued. The public is hereby cautioned against dealing in any way with the above mentioned Share Certificate.

> For Godrei Industries Limited Tejal Jariwala

Company Secretary & Compliance Officer Date : September 1, 2021 (FCS 9817)

Place: Mumbai

#### GARNET INTERNATIONAL LIMITED CIN No.: L74110MH1995PLC093448

Regd. Off:- 901, Raheja Chambers, Free Press Journal Marg,
Nariman Point Mumbai - 400021, Maharashtra Tel No.: 91-022-22820714
Email ID: secretarial@garnetint.com Website: www.garnetint.com NOTICE Notice is hereby given that the 39th Annual General Meeting of the Members of the Compan

applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020 and 02/2021 dated 08th April, 2020, 13th April, 2020, 05th May, 2020 and 13th January 2021, respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11dated 12th May, 2020 and 15th January, 2021 respectively issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular"), without the physical presence of the Members at a common venue. Pursuant to provisions of Section 101 of the Companies Act, 2013 read with Rule 18 of the

is Scheduled to be held on Thursday, 30th September 2021 at 11.00 a.m. through Vided

Conference ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") facility in compliance with the

Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015, Regulation 36 the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ["SEBI (LODR) Regulations, 2015"] and Secretarial Standards on Genera Meetings (SS-2) read along MCA and SEBI Circulars, the Annual Report containing the said notice has been emailed to the Members of the Company and the process has been completed by 01.09.2021. In terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies

(Management and Administration) Amendment Rules, 2015 (including any statutory

modification (s), clarification(s), exemption(s) or re-enactments(s) thereof for the time being

in force and Regulation 44 SEBI (LODR) Regulations, 2015, the Company is offering facility to all its members to exercise their right to vote on resolutions proposed to be passed at the 39th Annual General Meeting ("AGM") of the Company. The members may cast their votes using an Electronic voting system from any place ("Remote E-voting"). The Company has engaged the services of "Link Intime India Private Ltd" as the Service provider to provide Remote E-voting facility and Voting through electronic means at the 39th AGM. A person, whose name is recorded in the Register of Members or in Register of beneficia owners maintained by the depositories as on the Cut-off date i.e. Thursday, 23rd day of September, 2021 only shall be entitled to avail the facility of remote e-voting or voting through

not be entitled to vote again at the meeting. The e-voting period commences on Monday, the 27th day of September, 2021 at 9.00 a.m. and ends on Wednesday, the 29th day of September, 2021 at 05.00 p.m. The voting module shall be disabled by Link Intime India Private Ltd for voting thereafter. The Login ID and Password for e-voting and for attending the 39th AGM of the Company along with the process, manner and instructions for doing so, has been sent to all the Members of the Company through email along with the Notice of the AGM. Notices have been sent to those members who have registered their email ID's with the Link Intime India Private Ltd, the Registrar and Share Transfer Agent of the Company.

Company Secretaries (FCS Number 7890)(Peer Review Cert. No. 662/2020), as the Scrutinizer to scrutinize the remote e-voting and voting through electronic means at the AGM in afair and transparent manner. Notice of the AGM along with explanatory statement and other annexures is also displayed on the website of the Company at www.garnetint.com as well as that of the service provider at www.linkintime.co.in. Any grievance in respect of evoting may be addressed to enotices@linkintime.co.in or Call:-Tel:(022-49186175).

For GARNET INTERNATIONAL LTD

Place: Mumbai Date: 02.09.2021

Ramakant Gaggar **Managing Director** 

Registered Office: NITCO HOUSE, Plot No. 3, Kanjur Village Road, Kanjur Marg (East), Mumbai - 400 042. Tel.: +91 22 6752 1555. Fax: +91 22 6752 1500 CIN: L26920MH1966PLC016547 E-mail: investorgrievances@nitco.in Website: www.nitco.in

AND BOOK CLOSURE DATES

The notice is hereby given that:

- The 55th Annual General Meeting (AGM) of NITCO LIMITED will be held on Friday, 24th Day of September, 2021 at 11.00 A.M. through Video Conferencing (VC) or other Audio Visual means (OAVM), to transact the business as set out in the AGM notice, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013, Circular No. 14/2020 dated April 08, 2020, Circular No.17/ 2020 dated April 13, 2020, Circular No. 20/2020 dated May 05, 2020 and Circular No. 02/2021 dated January 13, 2021 issued by Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular dated May 12, 2020 and Circular dated January 15, 2021 issued by the Securities and Exchange Board of India
- 21 has been completed on September 01, 2021. The Annual Report is also available on the Company's website at www.nitco.in and websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively. Members who have not registered their email addresses are requested to register the same with their respective DPs in case the shares are held by them in dematerialized form. Members holding

shares in physical form can register their email addresses by providing necessary details viz. Folio

The Annual Report of F.Y. 2020-21 of the Company (including Director's Report together with

annexures, Auditor's Report, Financial Statements, Notice and Explanatory Statement) has been

- to RTA at mt.helpdesk@linkintime.co.in In terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rules thereto and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing the Remote e-voting facility to the Members to cast their vote by electronic means (Remote e-voting) on all the resolutions set forth in the Notice. The facility of voting during the AGM will also be made available to the members. The Company has engaged services of Central Depository Services (India) Limited (CDSL) for providing e-voting facility. Kindly refer the Notice of the AGM regarding instruction of e-voting. The Notice will also be available on the website of
- a) The ordinary and the special business as set out in the Notice of the AGM may be transacted
- The remote e-voting shall commence on Tuesday, September 21, 2021 at 9,00 A.M. (IST).
- The remote e-voting shall end on Thursday, September 23, 2021 at 5.00 P.M. (IST). The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM is Friday, September 17, 2021
- e) Any person who acquires shares of the Company and becomes member of the Company after the dispatch of the Notice may generate the password for remote e-voting by going through instructions in the Notice of AGM and shall be entitled for availing remote e-voting facility/voting at the AGM. However the vote of member will be considered only if such person is a member of the Company as at the cut-off date i.e. Friday, September 17, 2021. A person who is not a member as on the cut-off date should treat this notice for his/her information purpose only.
- Members holding shares in physical form or dematerialized form, may go through the instructions mentioned in the AGM Notice or visit CDSL website https://www.evotingindia.com and in case he/she has any queries or issues regarding AGM & e-voting, he/she may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com under help section or write an e-mail to helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Rakesh Dalvi, Deputy Manager, Central Depository Services(India) Limited (CDSL), A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Maratlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdsfindia.com or call on 022-23058542/43, who will also address grievances
- h) Only the persons holding shares of the Company (in physical or dematerialized form) on the cut-off date shall be entitled to avail the facility of Remote e-voting or e-voting at the AGM. In case members cast their vote both by ballot and Remote e-voting, then voting done through Remote e-voting shall prevail and voting done by ballot will be treated as invalid. The Members who have already casted their vote through Remote e-voting may attend the AGM but shall not be entitled to cast their vote at the AGM.
- Also notice is hereby given that pursuant to section 91 of the Companies Act, 2013 read with Rules
- thereto, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from 18" September, 2021 to 24" September, 2021 (both days inclusive). FOR NITCO LIMITED

Company Secretary & Compliance Officer

financialexp.epap.in

#### SELLWIN TRADERS LIMITED Reg. Off.: 26/1/1A, Strand Road, 2nd Floor,

NOTICE FOR 41ST ANNUAL GENERAL MEETING & BOOK CLOSURE

www.sellwinindia.com for download by the members. Notice is also hereby given under section 91 of the Companies Act, 2013 and under

By Order of the Board Place: Kolkata

# VEGETABLE PRODUCTS LIMITED

Reg. Off.: Subol Dutt Building, 13, Brabourne Road, Kolkata-700001

business as mentioned in the notice being sent to the individual shareholders by

#### For Vegetable Products Limited Ramesh Chandra Daga

CINERAD COMMUNICATIONS LTD. E-mail: cinerad@responce.in; Website:www.cineradcommunications.com

Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended by the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide E-voting facility to the members to cast their votes electronically on all resolutions proposed to be considered at the Annual General Meeting (AGM) to be held on Monday, 27th day of September, 2021 at 11:00 a.m. through video conferencing ("VC")/ other audiovisual means ("OAVM") and at any adjournment thereof. The Company has

Act, 2013 and the Rules, are given here under: (i) Date of completion of sending of Notices of AGM: 04.09.2021 (ii) Date and time of commencement of "Remote e-voting": Friday, 24th September

(v) Remote E-voting shall not be allowed beyond 5:00 P.M. on Sunday, 26th (vi) Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the notice and holding shares as of the cut-off date i.e. 20th day of September, 2021, may obtain the login ID and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or cinerad@responce.ir However, if you are already registered with CDSL for remote e-voting then you

### the AGM and vote by use of Venue Voting For Cinerad Communications Limited

VEGETABLE PRODUCTS LIMITED Reg. Off.: Subol Dutt Building, 13, Brabourne Road, Kolkata-700001

NOTICE OF E-VOTING INFORMATION

www.evotingindia.com. The details pursuant to the provisions of the Companies

(v) Remote E-voting shall not be allowed beyond 5:00 P.M. on Sunday, 26th September, (vi) Any person, who acquires shares of the Company and become member of

For Vegetable Products Limited Place: Kolkata Date: 01.09.2021

Managing Director DIN: 03121939

# Contact

Flat No. 303, 3rd Flr., Bldg. No. B-1, Manas Hills, Khativali, Vasind, Shahapur, Thane-421 601.

VARTAK NAGAR BRANCH: [Rule-8 (1)]

13 (2) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice dated 23.02.2021, calling upon the Borrower(s) Mr. Karimullah Shami Ishaq Khan & 19,63,261.86 (Rs. Nineteen Lakhs Sixty Three Thousand Two Hundred Sixty One & Paise Eighty Six Only) & interest thereon within 60 days from the date of receipt of the said notice. The Borrower / Mortgagor / Guarantor having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower / Mortgagor / Guarantor and the Public in General that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him / her under section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules of this

**Description of Secured Assets:** 

Place: Thane Authorised Officer, UNION BANK OF INDIA

in respect of time available, to redeem the secured assets.

E-fildadra@filatex.com CIN: L17119DN1990PLC000091 COMPANY NOTICE

the purpose of ensuing Annual General Meeting (AGM) The Company has fixed Friday, 10th September, 2021 as the Record Date for the purpose

(NSDL) by logging https://www.evoting.nsdl.com. The remote e-voting period commences on 21" September, 2021 (9:00 am) and ends on 23" September, 2021 (5:00 pm) and the Members cannot cast their votes beyond the remote e-voting period through electronic means. The cut-off date for determining the eligibility of the members to vote by remote Any person, who acquires shares of the Company and become member of the Company

free no.: 1800-222-990. Members, holding shares in physical form and who have not registered their email ids, are

A person, whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to cast their vote either through remote e-voting or through electronic means in AGM. The Annual report containing Directors' Report alongwith its Annexures Management Discussion & Analysis Report, Business Responsibility Report for FY 2020 21 and 31"AGM Notice are available on the Company's website i.e. www.filatex.com and on the NSDL's website i.e. www.evoting.nsdl.com. In case of any queries/grievances, the members may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the Downloads section of www.evoting.nsdl.com or contact NDSL at designated Email ID: evoting@nsdl.co.in or

COMPANY SECRETARY

# **TENDER PAGES**

9029012015 Landline No.: electronic means at the 39th AGM. The members who have cast their vote by Remote E-voting can attend the meeting but shall

The Company has appointed Mr. Sidharth Sharma of M/s Siddharth Sharma& Associates.

DIN 01019838

NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION

sent to all those members who have registered their email addresses either with the company or with their Depository Participants (DPs). The dispatch of Notice of AGM and Annual Report 2020-

No., Name of shareholder, scanned copy of the Share Certificate, PAN and AADHAR by email CDSL, www.cdslindia.com. The detailed procedure and instructions for casting votes through

remote e-voting and e-voting during the AGM for all members (including members holding shares in physical form and whose email addresses are not registered with the DPs/Company/RTA) are provided in the Notice of the AGM.

by electronic voting means.

connected with the voting by electronic means. Remote e-voting shall not be allowed beyond 5.00 P.M. IST on Thursday, September 23,

The Company has appointed M/s. Krupa Joisar & Associates, Practicing Company Secretary as the Scrutinizer to scrutinize the e-voting process and poll, if any at the AGM in a fair and

Place: Mumbai

Date: September 01, 2021

PUBLIC NOTICE

Mrs. Shevantibai K. Mahapadi a member

of the Trupti Bhavan CHS Ltd., and holding

Room No. 891 in the building of the Society

has reported to the Society that the Origina

Share Certificate bearing No. 43 for 5 (Five

Shares bearing Nos. From 211 to 215 has

not been transferred for long and ar

application has been made for transfer of

the same.1) Mrs. Anupama V. Khambete
2) Mr. Vasudeo R. Khambete 3) Mr. Krishna

S. Mahapadi and then subsequently transfe

in the name of above said member. The

Society hereby invites claims and objections

from claimants/objector or objectors for

transferring the Share Certificate within the

period of 14 (fourteen) days from the

nublication of this notice with copies of

such documents and other proofs in suppor

of his/her/their claims/objections fo

transferring the Share Certificate to the Secretary of Trupti Bhavan CHS Ltd.,a

Building no.37, New Siddharth Nagar Road No.16, Goregaon (West), Mumbai

400062, if no claims/objections are received

within the period prescribed above, the

Society shall be free to transfer the Share

received by the Society shall be dealt with

n such a manner that it is provided unde

**PUBLIC NOTICE** 

SMT. CLETA D'SOUZA was a Member of

the "Swami Sparsh Co-op Housing Society

Ltd". having, address Fitwala Road, Opp

Prabhadevi Railway Station, Elphinstone

Mumbai- 400013 and holding Flat No. 501

in the building of the society, died on 12.06.2020

The society hereby invites claims or objection

from the heir or heirs or other claimants/objector

or objectors to the transfer of the said shares

and interest of the deceased member in the

capital/ property of the society within a period

of 15 days from the publication of this notice

with copies of such documents and other

proofs in support of his/her/their claims/objections

for transfer of shares and interest of the decease

nember in the capital/ property of the society

If no claims/objections are received within

the period prescribed above, the society shall

be free to deal with the shares and interest

of the deceased member in the capital/property

of the society in such manner as is provided

under the bye-laws of the society. The claims/objections

f any, received by the society for transfer

of shares and interest of the deceased membe

in the capital/ property of the society shal

be dealt with in the manner provided under

the bye-laws of the society. A copy of the

registered bye-laws of the society is available

for inspection by the claimants/ objectors, in

the office of the society/ with the secretary of

the society between 07.00 P.M. to 09.00 P.M

from the date of publication of the notice til

For and on behalf of

Swami Sparsh Co-op. Housing Society Ltd.

Hon. Secretary

**PUBLIC NOTICE** 

**LOSS OF SHARE** 

**CERTIFICATE** 

Notice is hereby given that

**Share Certificate of** 

ZAKARIA INDUSTRIAL

**PREMISES Co-operative** 

Society Ltd., situated at

Marol Maroshi Road, Marol

Village, Andheri (East),

Mumbai - 400 059 in the

name of MR. ASHOK MODY

(Proprietor of M/s Mody

Knitwears) having Share

Certificate No. 41 for 5

equity shares each of

Rs.50/- each bearing

distinctive numbers from

205 to 210 (both inculsive)

has been reported

MODY (Proprietor of M/s

Mody Knitwears) died on

26.3.2021 and his only legal

heir/Nominee, MRS. MEENA

ANIL KEJRIWAL has made

an application for issue of

duplicate share certificate to

the society at ZAKARIA

**INDUSTRIAL PREMISES** 

Co-operative Society Ltd.

situated at Marol Maroshi

(East), Mumbai - 400 059,

objection if any against

issuance of duplicate Share

Certificate should be

submitted in writing along

with requisite proof within

15 (Fifteen) days from the

date of the publication of

this public notice, to

Advocate Dhruvin J. Modi,

having address at Office No.

C/15, Ground Floor,

Kailas Plaza, Vallabh Baug

Lane, Ghatkopar (East),

Mumbai - 400 077.

The Public are cautioned

against dealing in any way

with this Share Certificate.

Sd/-

Advocate

**Dhruvin J. Modi** 

Road, Marol Village, Andheri

st/misplaced, MR, ASHOK

Date: 02.09.2021

the date of expiry of its period.

Place: Mumbai

without making any nomination.

For and on behalf of Trupti Bhavan CHS Ltd., 9/2021 Sd/-nbai (Hon. Secretary)

the bye-laws of the Society.

Date : 02/09/2021 Place : Mumbai

#### लसीकरणानंतरही २५ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना लागण

नवी दिल्ली, दि. १, (प्रतिनिधी): लसीकरण पुर्ण झालेल्या २५ टक्क्यांहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचे एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. इन्स्टिट्यूट ऑफ जिनोमिक्स ॲण्ड इंटिग्रॅव्हिटिव्ह बायलॉजी (आयजीआयबी) आणि मॅक्स हॉस्पिटल यांनी दिल्ली-एनसीआर विभागात डेल्टा विषाणुच्या संसर्गाबाबत हा अभ्यास केला. कोरोना लशींच्या दोन्ही मात्रा पूर्ण झालेल्या ९५ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांचा अभ्यास करण्यात आला.लस घेऊन ४५ ते ९० दिवस पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली होती. त्यातील २५ टक्के जणांना करोनाची लागण झाल्याचे आढळले. बहुतांश जणांना कोणतीही लक्षणे नव्हती. डेल्टा विषाणूच्या संक्रमणाची तीव्रता अद्याप कमी आहे. मात्र गंभीर आजार टाळण्यासाठी लसीकरण अत्यंत महत्त्वाचे असून विषाणुचे संक्रमण रोखण्यासाठी मुखपट्टी घालणेही आवश्यक असल्याचे 'आयजीआयबी'चे वरिष्ठ शास्त्रज्ञ शंतनू सेनगुप्ता यांनी म्हटले आहे.

### तेलंगणात अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरात नववधूसह ७ जणांचा मृत्यू



चेन्नई, दि. १, (प्रतिनिधी) : तेलंगणाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या महापुरात नवविवाहित वधूसह तब्बल सात जण वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विकाराबादमध्ये. नवविवाहित प्रवालिका आणि नवाज रेड्डी हे लग्नानंतरच्या कार्यक्रमातून परतत असताना इतर चार जणांसह कारमधून प्रवास करत होते. तेव्हा नवीन वधू, तिची मेहुणी श्वेता आणि तिचा मलगा ८ वर्षीय त्रिनाथ रेड्डी हे वाहून गेल्याची घटना घडला. हा मुलगा अद्याप सापडलेला नाही. मुसळधार पावसानंतर रविवारी (२९ ऑगस्ट) रात्री वारंगलमधील एका नाल्यात एका सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृतदेह तरंगताना आढळला. शिवानगर येथील वोर्रम क्रांती कुमार अशी त्याची ओळख पटली आहे. यावेळी एक लॅपटॉप देखील सापडला आहे. शंकरपल्लीमध्ये आणखी एका ७० वर्षीय वद्ध वाहनातून वाहून गेल्याचं वृत्त आलं. तर आदिलाबादमध्ये ३० वर्षीय मजूरही वाहून गेला. त्याचप्रमाणे, यदाद्री भोंगीर जिल्ह्यात स्कूटरवर बसलेल्या दोन लहान मुलीही वाहून गेल्याचं देखील वत्त आलं आहे.

#### बसमधील १२ प्रवाशांची

सुटका राजन्ना-सिरसिल्ला जिल्ह्यात वाहत्या पाण्यात वाहन अडकल्यानंतर राज्य परिवहनाच्या बसमधील १२ प्रवाशांची सटका करण्यात आली. दक्षिण पश्चिम मान्सुनमुळे विकाराबाद, रंगा रेड्डी आणि सिद्दीपेतमध्ये जोरदार पाऊस झाला होता. हवामान विभागाने हैदराबाद आदिलाबाद, निजामाबाद, करीमनगर, वारंगल आणि खम्मम येथे मुसळधार पावसाचा इशारा दिला होता आहे.

#### हाय अलर्ट

राज्याच्या मुख्य सचिवांनी पोलीस महासंचालक (डीजीपी) आणि इतर उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसह बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्याचसोबत जिल्हाधिकारी, उच्च पोलीस अधिकारी आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना हाय अलर्टवर राहण्यास सांगण्यात आलं आहे.

#### जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. माझे अशील **श्रीमर्त** अर्चना अनिल खारगावकर व श्री. अनिल नारायण **ब्रारगावकर** यांनी फ्लॅट क्र.३१७, ३रा मजला, सा वेसावा एसआरए कोहौसोलि., लखमशी नापु रोड रुईया गार्डन जवळ, माटुंगा पुर्व, मुंबई-४०००१९ ह जागा श्रीमती लक्ष्मी दत्ताराम जाम्बरे यांच्याकडून दिनांव ०१.०२.२०१७ रोजीचे नोंदणीकृत विक्री करारनामानुसा बरेदी केले आहे. श्रीमती लक्ष्मी दत्ताराम जाम्बरे यांच )१.१२.२०१७ रोजी निधन झाले आणि त्यांच्य . नेधनापश्चात सदर विक्री त्यांचे कायदेशीर वारसदा गी. दशरथ डी. जाम्बरे यांनी दिनांक o७.१२.२०२ रोजीचे विक्री करारनामानुसार निश्चित केले (यापुढे

सदर फ्लॅट). जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागावर विक्री भदलाबदल, तारण, अधिभार, बक्षीस, न्यास, परिरक्षा त्रारसाहक्क, ताबा, भाडेपट्टा, मालकी हक्क, वहिवाट ारवाना, कायदेशीर हक्क, उपवहिवाट, केअरटेकर, कर्ज वेकास अधिकार, कोणत्याही न्यायालयाचे आदेश किंव कुमनामा, कोणतेही अधिकार, हक्क स्वरुपात कोणताई ावा किंवा मागणी असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप/दावा ष्ठ्यर्थ कागदोपत्री दस्तावेजांसह लेखी स्वरुपात सद . पचना प्रकाशन तारखेपासन १**४ दिवसांत** कळवावे . भन्यथा अशा व्यक्तींचे दावा/आक्षेप त्याग/स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

श्रीमती वनिता योगेश ओरां **दिनांक:**२.९.२०२१ वकील उच्च न्यायालर दुकान क्र.१२७, १ला मजला, अजंता स्क्रेअर मॉल गर्केट लेन, बोरिवली कोर्टाजवळ, बोरिवली (प.) मंबई-९२.

नमुना क्र.७५ सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग मुंबई धर्मादाय आयुक्त भवन, २ रा मजला, ८३ डॉ. ॲनीं बेझंट रोड, वरळी,

चौकशीची जाहीर नोटीस अर्ज क्रमांक : Acc/ X/ 1549/ 2021 सार्वजनिक न्यासाचे नाव : Mehrotra Foundation ...बाबत Jayant Mehrotra ...अर्जदार.

मुंबई-४०००१८

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, **सहाय्यक धर्मादाय** आयुक्त-१०, बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर नमद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम् १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर वौकशी करणार आहेत:-

१ ) वर नमद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय ? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय?

२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय?

अ) जंगम मिळकत (वर्णन) : रोख रु. ५,०००/ (अक्षरी रूपये पाच हजार केवळ) ब) स्थावर मिळकत (वर्णन) : निरंक

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणार

काही हरकत घ्यावयाची असेल अगर पराव देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीर दिवसांच्या आंत या कार्यालयाचे वरीत ग्त्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी न्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे नेकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय गयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शक्क्यानिशी आज दिनांक २५/०८/२०२१ रोजी दिली.



सही/-अधीक्षक (न्याय शाखा) सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग, मुंबई

#### जाहीर नोटीस

सर्व लोकांना ह्या नोटीसीने कळविण्यात येते कि, फ्लॅट नं. २०५, दुसरा मजला जीनेश्वर दर्शन को-ऑप. हौसिंग सो. लि. देवचंद नगर, जैन मंदिराजवळ, भाईंदर प., जि. ठाणे, श्री चिमणलाल प्रागजी वोरा, ह्यांच्या नावांनी होता, परंतु श्री चिमणलाल प्रागजी वोरा, ता. ०१/०३/२००८ रोजी मयत झालेले असून त्यांच्या वारसापैकी म्हणन श्री अशोक चिमणलाल वोरा, ह्यांनी सोसायटीला सदर फ्लॅट व शेअर सर्टीफिकेट आपल्या नावांनी करण्यासाठी अर्ज केलेला आहे. तरी सदर फ्लॅटवर कोणाही व्यक्तीचा हक्क असेल तर त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसाचे आत आपल्याजवळील पुराव्यासह ए/१०४, न्यू श्री सिद्धिविनायक सी.एच.एस. लि., स्टेशन रोड, भाईदर (प), जि. ठाणे ४०१ १०१, ह्या पत्त्यावर लेखी कळवावे, अन्यथा तसा कुठल्याही प्रकारचा हक्क हितसंबंध नाही असे समजण्यात येईल व सोसायटीला सदर अर्ज मंजूर करता येईल.

सही/-सुनील बी. गारोडिया (वकील, उच्च न्यायालय मुंबई) ठिकाण : भाईदर दि. ०२/०९/२०२

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय. बृहन्मुंबई, धर्मादाय आयुक्त भवन, दुसरा मजला, ८३, डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई.

चौकशीची जाहीर नोटीस एस.आर.एन. कमांक : GBR/83448/18/2 अर्ज क्रमांक : ACC/X/1632/2021 सार्वजनिक न्यासाचे नाव व नोंदणी क्रमांक निर स्पर्श फाउन्डेशन ट्रस्ट ... बाबत न्यासाचा पत्ता : बी-११०४, पाम स्प्रींग बिल्डींग, लिंक रोड, मालाड वेस्ट, डी मार्टच्या जवळ, मुंबई, मुंबई, मुंबई

अर्जदार- आशीर्बाद राम शरण ओझा सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशी कळविण्यात येते की, सहाय्यक धर्मादाय आयुक्त बुहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर नमुद केलेला अर्ज यासंबंधी मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर चौकशी करणार आहेत:-

१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय ? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय ?

२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय ?

अ) जंगम मिळकत : रोख रु. १०००००/- मात्र

(अक्षरी रुपये एक लाख मात्र फक्त) ब) स्थावर मिळकत : रोख रु. ०/- मात्र (अक्षरी रुपये मात्र फक्त

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणार काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुराव देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीर दिवसांचे आत या कार्यालयाचे वरील पत्त्याव मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंत आलेल्या कैफियतींचा विचार केला जाणा नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्या कोणास काही सांगावयाचे नाही असे समजू चौकशी पुरी केली जाईल व अर्जा निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील

ही नोटीस माझे सहीनिशी व कार्यालयाचे शिक्क्यानिशी आज दिनांक ०१/०९/२०२१ रोजी दिली.



सही/ अधिक्षक सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग

#### ABC GAS (INTERNAIONAL) LTD. Regd.Office: Mahesh Villa, B G Kher Road, Near Campo Cola, Worli, Mumbai, Maharashtra 400018

Notice is hereby given that the Certificate(s) for the under mentioned Equity Shares of the Company have been lost/misplaced and the holder(s)/purchaser(s) of the said Equity Share have applied to the Company to issue duplicate Share Certificate(s) Any person who has a claim in respect of the said Shares should lodge the same with the company at its Registered Office within 21 days from this date else the Company will proceed to issue duplicate certificate(S) to the aforesaid applicants without any further intimation.

	Name of the Share Holder	FOIIO NO.	No. Of Shares	Distinctive Nos.	Certificate Nos
ı	OM PRAKASH SARDA	2042	1000	150601-150700	1507
				367901-368000	2190
				388001-388100	2391
				412101-412200	2632
				499001-499100	3501
				573901-574000	4250
				623401-623500	4745
ı				623401-623500	4754
				641201-641300	4923
				935401-935500	3865

Place: Mumbai | Date: 02-09-2021 Name of the Shareholders- Om Prakash Sarda

#### यूनियन बैंक 🕼 Union Bank अन्धा कार्पोरेशन Andhra Corporation

वर्तक नगर शाखा:

एस-३, १-४, वेदांत कमर्शियल कॉम्प्लेक्स, वर्तक नगर, ठाणे (प.), जिल्हा ठाणे-४००६०६.

## ताबा सूचना (स्थावर मात

याअर्थी; खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड नफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकंड) ॲक्ट २००२ अंतर्गत **युनियन बँक ऑफ इंडिया, वर्तक नगर शाखे**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम महवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी २३.०२.२०२१ रोजी वितरीत केलेल्य मागणी सचनेनसार कर्जदार **श्री. प्रकाश राममिलन मिश्रा** व जामिनदार **श्री. सरज प्रकाश मिश्रा** यांना सदर सचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्कम **रु.२१,४५,८३२/ - (रुपये एकवीस लाख पंचेचाळीस हजार आठशे बत्तीस फक्त)** जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/तारणकर्ता जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सचित करण्यात येत आहे की. खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्य कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **ताबा ३० ऑगस्ट, २०२१** रोजी घेतलेला आहे.

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

विशेषतः कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **युनियन बँक ऑफ** इंडिया, वर्तक नगर शाखा, यांच्याकडे रु.२१,४५,८३२/ - (रुपये एकवीस लाख पंचेचाळीस हजार आठशे **बत्तीस फक्त)** अधिक त्यावरील व्याज जमा करावी.

प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन फ्लॅट क्र.३०३, ३रा मजला, इमारत क्र.बी-१, मानस हिल्स, खातिवली, वासिंद, शहापूर, ठाणे-४२१६०१

ठिकाण: ठाणे प्राधिकृत अधिकारी, युनियन बँक ऑफ इंडिया दिनांक : ३०.०८.२०२१

**اون Housing** 

नोंदणीकृत कार्यालय: ९वा मजला, अंतरिक्ष भवन, २२, के.जी. मार्ग, नवी दिल्ली-११०००१. शाखा कार्यालय: कार्यालय क्र.२ व ३, तळमजला, बाबा हाऊस, प्लॉट क्र.८६, बी.एल. बजाज रोड गाव गुंदवली, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३

नान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या प्रकरण ३ चे कलम १३(२) सेक्युरीटायझेशन ॲन्ड रिव आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३(१), तारखेला सुधारितप्रमाणे सूचना

आम्ही**. पीएनबी हौसिंग फायनान्स लिमिटेड** (यापढे पीएनबीएचएएफएल) यांनी सिक्यरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑप विष्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे प्रकरण ३ चे कलम १३(२) (यापुढे कायदा) आमच्या लुधियाना शाखा कार्यालयात मागणी सूचना वितरीत केली आहे. सदर मागणी सूचना खाल नमद कर्जदार/सहकर्जदार/जामिनदारांना आमचे प्राधिकत अधिकारीमार्फत वितरीत करण्यात आली होती. ज्यांचे खाते मदल रक्कम/हफ्ते/व्याज भरणा न केल्यामळे भारतीय रिझक्

बँक/नॅशनल हैसिंग बँकेच्या मार्गदर्शनानुसार नॉन–परफॉमिंग ॲसेटमध्ये वर्गीकृत करण्यात आले. मुद्दल रक्कम/हफ्ते/व्याज इत्यादी भरणा न केल्याने तुमच्याकडून करण्यात आलेल कसुरीमुळे सदर प्रकाशन आहे. थकबाकी रक्कम खाली नमुदप्रमाणे आहे. णास्तव आम्हाला विश्वास आहे की, तुम्ही मागणी सूचना टाळणार आहात आणि म्हणून सदर कायद्याच्या कलम १३(२) अन्वये सदर मागणी सूचनेचे प्रकाशन करणे आवश

आहे. तम्हाला येथे कळविण्यात येत आहे की. सदर मागणी सचना प्रकाशन तारखेपासन ६० दिवसांच्या कालावधीत उपरोक्त रक्कम तसेच संपूर्ण व्याज व शलक **पीएनबीएचएएफए**लकड़े नमा करावी, अन्यथा कर्जदार व जामिनदाराच्या प्रतिभूत मालमत्तेचा ताबा घेण्यासह प्रतिभूत मालमत्तेच्या विरोधात सदर कायद्याच्या कलम १३(४) तरतुदीअन्वये **पीएनबी**र

सेक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतुदीअन्वये तुर लक्ष वेधण्यात येत आहे की, सर्वसामान्य जनतेकडून निविदा किंवा खासगी व्यवहाराने दरपत्रक मागवून जाहीर लिलावाने प्रतिभृत मालमत्तेच्या विक्रीकरिता सूचना प्रकाशन तारखेपर्यं **पीएनबीएचएएफएल**ला आलेला सर्व शुल्क, खर्च इत्यादी एकत्रित संपुर्ण थकबाकी रक्कम जमा करावी. कृपया नोंद असावी की, सर्वसामान्य जनतेकडून निविदा किंवा खासर व्यवहाराने दरपत्रक मागवन जाहीर लिलावाने प्रतिभत मालमत्तेच्या विक्रीकरिता सचना प्रकाशन तारखेपर्यंत **पीएनबीएचएएफएल**ला आलेला सर्व शल्क. खर्च इत्यादी एकत्रित संपण थकबाकी रक्कम तुम्ही जमा न केल्यास तुम्हाला तद्नंतर प्रतिभूत मालमत्ता सोडविण्याचा अधिकार असणार नाही.

यापुढे तुम्हाला उपरोक्त प्रतिभूत मालमत्ता विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य इतर प्रकारे हस्तांतरणापासून सदर कायद्याच्या कलम १३(१३) अन्वये रोखण्यात येत आहे. अ.क्र. कर्ज खाते क्रमांक कर्जदार/सह-कर्जदाराचे नाव व पत्ता मागणी सूचनेची तारीख | मागणी सूचना तारखेला थकबाकी रक्का

१) श्री. धर्मेश सुरेंद्र पारेख क्र.६०२, वीणा सितार महावीर नगर, कांदिवली, दिनांक १०.०८.२०२१ रोजी देय एचओय्/बीएएन/ १०.०८.२०२१ मुंबई, महाराष्ट्र. २) श्री. सुरेंद्र गोविंदलाल पारेख क्र.६०२, वीणा सितार रु.८६०१७७९/- (रुपये शहाऐंशी लाख ०४१६/२८२९२९ एक हजार सातशे एकोणऐंशी फक्त) महावीर नगर, कांदिवली, मुंबई, महाराष्ट्र.

**ज्ञामिनदाराचे नाव व पत्ता – एनए – तारण मालमत्ता:** 'एक्स–९०२, ९वा ब्लॉक १–टॉवर एक्स, मंत्री सेरेनिटी फेज २ व फेज ३ (धारण), सर्व्हे क्र.५७(पी), ५८(पी), ५६(पी १९(पी), ६०(पी), ५६(पी), दोद्दाकल्लासन्द्रा, गाव कनकपुरा रोड, उत्तरहल्ली हुबली, बंगळूरू दक्षिण तालुका, प्रेसन्टल, ६०(पी), बंगळूरू, कर्नाटक, भारत-५६००६२ देनांक: ०२.०९.२०२१, ठिकाण: मुंबई सही / - (प्राधिकत अधिकारी) पीएनबी हौसिंग फायनान्स लिमिटेडकरि

IN THE PUBLIC TRUSTS REGISTRATION OFFICE, GREATER MUMBAI REGION, MUMBAI Dharmadaya Ayukta Bhavan, 2nd Floor, 83, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai- 400018 **PUBLIC NOTICE OF INQUIRY** 

Change Report No. DyCC/10/2021 (u/s. 22(3)(A) of the Maharashtra Public Trusts Act, 1950) Filed by V. S. Karandikar In the matter of **Kayam Dharmadaya Nidhi** P.T.R. No. A-608 (Mumbai).

Shri V. S. Karandikar

.... Reporting Trustee

All concerned having interest-WHEREAS the reporting trustee of the above trust has filed a report under Section 22(3)(A) of the Maharashtra Public Trusts

Act. 1950 to de-register the said trust. This is to call upon you to submit your objections, if any, in the matter before the Ld. Deputy Charity Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai, at the above matter mentioned address within 30 days from the date of Publication of this notice.

Given under my Hand and seal of the Charity Commissione Maharashtra State, Mumbai,

This 25th day of the month of August, 2021.



Sd/-Superintendent (J), Public Trust Registration Office Greater Mumbai Region, Mumbai

#### यूनियन बैंक 🕼 Union Bank



वर्तक नगर शाखा: एस-३, १-४, वेदांत कमर्शियल कॉम्प्लेक्स, वर्तक नगर, ठाणे (प.), जिल्हा ठाणे-४००६०६

## ्रियम-८(१)) ता**खा सूचना** (स्थावर माल

याअर्थी: खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्यरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकंड) ॲक्ट २००२ अंतर्गत **युनियन बँक ऑफ इंडिया, वर्तक नग शाखे**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम सहवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी <mark>२३.०२.२०२१</mark> रोजी वितरीत केलेल्य गगणी सूचनेनुसार कर्जदार **श्री. करीमुल्लाह शमी इशाक खान** व जामिनदार **श्रीमती अमिना करीम खान** यांना सर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्कम रु.१९,६३,२६१.८६ (रुपये एकोणीस लाख त्रेसष्ट हज दोनशे एकसष्ट आणि पैसे शहाऐंशी फक्त) जमा करण्यास सांगण्यात आले होते.

. कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/तारणकर्त जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच कलम १३(X) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खात नमूद केलेल्या मालमत्तेचा ताबा ३० ऑगस्ट, २०२१ रोजी घेतलेला आहे.

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की. कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतदीनसार प्रतिभ गलमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

विशेषतः कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की. सदर मालमत्ते कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **युनियन बँक ऑफ** इंडिया, वर्तक नगर शाखा, यांच्याकडे रु.१९,६३,२६१.८६ (रुपये एकोणीस लाख त्रेसष्ट हजार दोनशे एक **आणि पैसे शहाऐंशी फक्त)** अधिक त्यावरील व्याज जमा करावी.

प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क्र. २०३, ३रा मजला, इमारत क्र.ए-३, मानस हिल्स, खातिवली, वासिंद, शहापूर, ठाणे-४२१६०१ ठिकाण: ठाणे

प्राधिकृत अधिकारी, युनियन बँक ऑफ इंडिया

#### गणेश फिल्म्स इंडिया लिमिटेड CIN:L74994MH2018PLC307613

नोंदणीकृत कार्यालयः ५०३, ५वा मजला, प्लॉट ४६१डी, ए विंग, पार्श्वनाथ गार्डन्स, भाऊदाजी रोड, किंग्ज सर्कल, माटुंगा, मुंबई-४०००१९, महाराष्ट्र. **मोबा.:**८१०४४४९३४३ ई-मेल:gfindialtd@gmail.com वेबसाईट:www.ganeshfilms.com

## ३री वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, गणेश फिल्म्स इंडिया लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची ३री वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शनिवार, २५ सप्टेंबर, २०२१ रोजी द्.३.००वा एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य द्रकश्राव्य स्वरुप (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. वित्तीय वर्ष २०२०–२१ करिता वार्षिक ु अहवालासह एजीएम सचना ज्या सदस्यांचेई-मेल कंपनी /ठेवीदाराकडे एमसीए व सेबी परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार नोंद आहेत त्यांना यापुर्वीच वितरीत केले आहे. एजीएम सूचनेसह वार्षिक अहवाल कंपनींच्या www.ganeshfilms.com आणि सीडीएसएलच्या www.evotingindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत

पुढे सूचना देण्यात येत आहे की कंपनी कायद्याच्या कलम ९१ व इतर लागू तरतूदी आणि . त्यातील नियमांतर्गत कंपनीच्या ३ऱ्या एजीएमकरिता शनिवार, १८ सप्टेंबर, २०२१ ते शनिवार, २५ सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पस्तक बंद ठेवण्यात येतील. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज

रेकायरमेंटम्) रेग्युलेशन्स २०१५ (लिस्टींग रेग्युलेशन्स) च्या नियम ४४ नुसार सीडीएसएलद्वारे देण्यात येणाऱ्या विद्यत मतदान प्रणालीने (रिमोट ई-वोटिंग) एजीएम घेण्याच्या सचनेत नमद सर्व ठरावांवर मत देण्याची सुविधा सदस्यांना दिलेली आहे. शनिवार, १८ सप्टेंबर, २०२१ रोजी कंपनीचे भरणा केलेले भागभांडवलातील त्यांच्याद्वारे धारण समभागांच्या सरासरीवर सदस्यांचे मतदान अधिकार असतील

रिमोट ई-मतदान कालावधी बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१ रोजी, सकाळी ९.०० वाजता सुरू होईल आणि शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१ रोजी संध्याकाळी ०५.०० वाजता समाप्त होईल त्यानंतर मतदानासाठी सीडीएसएलकडून मतदान मॉड्यूल अक्षम केले जाईल.

व्हीसी/ओएव्हीएम सुविधेने एजीएममध्ये उपस्थित सदस्य आणि ज्यांनी रिमोट ई-वोटिंगने ठरावावर मत दिलेले नाही आणि त्यांना असे करण्यात रोखलेले नाही त्यांना एजीएम दरम्यान ई-वोटिंग प्रणालीने त्यांचे मत देता येईल. जे सदस्य एजीएमपूर्वी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत देतील त्यांना व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होता येईल, परंतु पुन्हा मत देता येणार नाही.

जर कोणा व्यक्तीने सूचना वितरणानंतर शेअर्स प्राप्त करून कंपनीचा सदस्य झाला असल्या आणि नोंद तारखेला भागधारणा घेतली असल्यास helpdesk.evoting@cdslindia.com वर विनंती पाठवुन लॉगइनआयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि रिमोट ई-वोटिंगकरिता सीडीएसएलसह यापुर्वीच नोंद असल्यास मत देण्यासाठी विद्यमान युजरआयडी व पासवर्ड वापरावा.

ई-वोटिंगबाबत काही प्रश्न असल्यास सदस्यांनी www.evotingindia.com वर उपलब्ध . एफएक्य व ई-वोटिंग यजर मॅन्यअलचा संदर्भ घ्यावा किंवा ०२२-२३०५८५४२/४३ वर संपर्क करावा. ई–वोटिंगबाबत काही तक्रारी असल्यास कृपया संपर्क श्री. राकेश दळवी, व्यवस्थापक, २५वा मजला, ए विंग, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल्स कंपाऊंड. ना.म. जोशी मार्ग, लोअर परळ (पर्व). मंबई-४०००१३ येथे कळवावे किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा किंवा वरील क्रमांकावर संपर्क साधावा.

> गणेश फिल्म्स इंडिया लिमिटेडकरिता सही/ नम्बी राजन जी. यादव

ठिकाण : मुंबई दिनांक : ०१.०९.२०२१

ठिकाण: बंगळूरू

व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:०६५३३७२९

## व्हीएक्सएल इन्स्टुमेन्टस लिमिटेड

सीआयएन: एल८५१५०एमएच१८६पीएलसी२७२४२६, नोंदणीकृत व कॉर्पोरेट कार्यालय: २५२, ५वा मजला, इमारत क्र.२, सॉलिटेअर कॉर्पोरेट पार्क, चकाला, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३. दुर.:९१-२२-२८२४५२१०, फॅक्स:९१-२२-४२८७२९७, **ई-मेल: cs@vxl.net, वेबसाईट: www.vxl.ne**t

३५वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-वोटिंग माहिती व पुस्तक बंद करण्याची सूचना

थे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची ३५वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१ रोज , १२.००वा. व्हिडीओ कॉन्फरन्स किंवा इतर दृकश्राव्य माध्यमाने २६ सप्टेंबर, २०२१ रोजीच्या सूचनेत नमु वेषयावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे. कंपनीने सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत परिपत्रक क्र.२०/२०२०, १४, . १०२०, १७/२०२०, ०२/२०२१ (एमसीए परिपत्रक) व दिनांक १२ मे, २०२० व १५ जानेवारी, २०२१ रोजीचे सेर्ब रिपत्रकानुसार कंपनी/डिपॉझिटरीकडे ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद आहेत त्या सदस्यांना विद्युत पद्धतीने नप्टेंबर, २०२१ रोजी एजीएमची सूचना पाठविली आहे.

नदस्यांना येथे सुचित करण्यात येत आहे की, सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टि ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४४ आणि कंपनी कायदा २०१३ कलग १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) सुधारित अधिनियम, २०१५ चे नियम २० नुसार एजीएमच सूचनेत नमुद सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल ... गर्फत विद्युत मतदान प्रणालीची सुविधा दिलेली आहे. ई–वोटिंग पर्यायी आहे आणि सदस्यांचे ई–वोटिंग अधिकार हे नोंद तारीख २० सप्टेंबर, २०२१ रोजी त्यांच्याद्र

nरण समभागावर आधारित आहेत. रिमोट ई—वोटिंग कालावधी २४ सप्टेंबर, २०२१ रोजी स.९.००वा. प्रारं होईल आणि २६ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल. या कालावधी दरम्यान सदस्यांना त्यांचे म विद्युत स्वरुपात देता येईल. तद्नंतर सीडीएसएलद्वारे ई–वोटिंग बंद केले जाईल. जे सदस्य व्हीसी/ओएव्हीएममार्फर ोखलेले नसेल ते एजीएम दरम्यान ई–वोटिंग प्रणालीने मत देऊ शकतील. रिमोट ई–वोटिंगने मत दिल्यानंतर न्दस्यास सभेत उपस्थित राहता येईल परंतु सभेत पुन्हा मत देता येणार नाही. जर कोणा व्यक्तीने कंपनीदारे विद्यत स्वरुपात वार्षिक अहवाल पाठविल्यानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनी

ादस्य झाला असल्यास आणि २० सप्टेंबर, २०२१ रोजी भागधारणा घेतली असल्यास त्यांनी आमचे आरटी र्थात बिगशेअर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड, १ला मजला, भारत टीनवर्क्स इमारत, वसंत ओयासिस समो मकवाना रोड, मरोळ, अंधेरी, मुंबई–४०००५९, दूर..०२२–६२६३८२००, फॅक्स.०२२–६२६३८२९९ किं info@bigshareonline.com वर ई–मेल करावे आणि वार्षिक अहवालाची प्रत प्राप्त करावी. हाही प्रश्न असल्यास सदस्यांना https://www.evotingindia.com/userdocs/FAQs.pdf च

डाऊनलोड सेक्शनवर उपलब्ध ई-वोटिंग युजर मॅन्युअल व फ्रिक्वन्टली आस्क्ड क्वेश्चन्स (एफएक्यू) चा संदर् यावा किंवा सीडीएसएलकडे helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा किंवा संपर २२-२३०५८५४२/४३ रेमोट ई–वोटिंग व एजीएममध्ये ई–वोटिंगचा निकाल तसेच तपासनीसांचा अहवाल कंपनीच्या वेबसाईटवर प्रसि

केले जाईल आणि सीडीएसएलच्या www.evotingindia.com वेबसाईटवर २७ सप्टेंबर, २०२१ रोजी ग़ेणाऱ्या एजीएममधील ठराव मंजुरीचे ४८ तासात सदस्यांच्या माहितीकरिता प्रसिद्ध केले जाईल. तसेच बीएस नेमिटेडकडे कळविले जाईल पस्तक बंद करणे:

0 नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, एजीएमनिमित्त २१ सप्टेंबर, २०२१ ते २७ सप्टेंबर, २०२१ (दोर्न्ह दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतर पुस्तक बंद ठेवले जाईल. व्हीएक्सएल इन्स्ट्रमेन्ट्स लिमिटेडकरित

सही/ दिनांक: ०१.०९.२०२१ कंपनी सचि

संजीवनी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. रजि. नोंद.:टीएनएम/केएलएन/एचएसजी/(टीसी)/२१७९८/२०१०-११/सन २०१०

**ीकृत कार्यालय:** सीआर गेट क्र.५२-सी जवळ, गुरवली-४२१६०५, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील भागप्रमाणपत्र हरवले/गहाळ झालेबाबत कळविण्यात आले आ आणि संजीवनी कोहौसोलि. यांना या प्रमाणपत्राऐवजी द्य्यम भागप्रमाणपत्र वितरण करण्याची इच्छा आहे. जर कोणा व्यक्तीस सदर शेअर्सवर वैध दावा असल्यास त्यांनी त्यांचे दावा सोसायटीच्या नोंदणीकृत कार्यालयात

आजच्या तारखपासून १५ ।दवसात कळवाव.							
भागधारकाचे	सदस्य	भागांची	प्रमाणपत्र	अनुक्रमांक			
नाव	नोंदणी क्र.	संख्या	वितरण				
श्री. के. सुब्बा राव व	98	५ (पाच)	बुक ३/१९	४६६ ते ४७०			
श्रीमती मालती एस. राव			दि.१२/०५/२०१५				

श्री. अरुण वसंत पाटील

व्हाईट ऑर्गेनिक रिटेल लिमिटेड नोंद.कार्यालय: ३१२ए, कैलास प्लाझा, वल्लभ बाग लेन, घाटकोपर (पू.), मुंबई-४०००७७, भारत ध्वनीः ०२२-२५०११९८३, फॅक्स: ०२२-२५०११९८४, ई-मेलः info@whiteorganicagro.com वेबसाईट:www.whiteorganicagro.com, सीआयएन: एल०११००एमएच१९९०पीएलसी०५५८६०

#### वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की**, व्हाईट ऑर्गेनिक रिटेल लिमिटेड**च्या सदस्यांची १०वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२९ रोजी स.९.००वा. दैनंदिन कामकाजात वितरीत करण्यात येणाऱ्या सदर एजीएम घेण्याच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरर्न्सींग (व्हीसी)/अन्य दुकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. सहकार मंत्रालयाद्वारे (एमसीए) द्वां वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२० व सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/ २०२० दि.५ मे, २०२० आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळद्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी, एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ (यापुढे आवश्यक परिपत्रके) नुसार कोविड प्रादुर्भावामुळे एजीएम संचालनावर सवलती तसेच सेबी व कंपनीचे लागू नियम व अधिनियमासह सदर एजीएम सामायिक ठिकाणी भागधारकांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय संपन्न होईल. सभेत सहभागी होण्यासाठी माहिती व निर्देशन एजीएम सूचनेत नमुद आहे आणि सदर सूचना कंपनीच्या http:/ whiteorganics.co.in/investor-relations.html आणि आमचे आस्टीएची वेबसाईट www.linkintime.co.in किंवा बीएसई लिमिटेडच्या (एक्सचेंज) वेबसाईटवर उपलब्ध होईल. कंपनीने सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे देण्यात येणाऱ्या ई-वोटिंग ाध्यमातन (ग्रिमोट ई-वोटिंग) ठ्यावावर त्यांचे मत देण्याकरिता मर्व मदस्यांना मंबंधित ठिकाणाहन त्य तारखेला भागधारकांना अनुमती दिलेली आहे आणि एजीएम दरम्यान ई–वोटिंगची सभा चाल असताना मत देण्यास सदस्यांना अधिकार असतील. याबद्दल माहिती वार्षिक सर्वसाधारण सभेत दिलेली आहे. नोंद

ज्यांची नावे नमूद आहेत त्या सदस्यांना रिमोट ई-वोटिंगने मत देण्याचा अधिकार आहे. वार्षिक अहवाल व वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविले आहे. सद्र दस्तावेज कंपनीच्या https://www.whiteorganics.co.in/ investorrelations.html आणि आमचे आरटीएची वेबसाईट https://linkintime.co.in वेबसाईटवर उपलब्ध असन डाऊनलोड करता येतील.

तारीख अर्थात गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१ रोजी सदस्य नोंद पुस्तक/लाभार्थी मालकांच्या यादीत

ज्या भागाधारकांचे तपशील डिपॉझिटरी, कंपनी किंवा आरटीएकडे नोंद नाहीत त्यांनी ई–वोटिंग प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी ई-मेल नोंद करावेत व युजरआयडी व पासवर्ड प्राप्त करावा. कृपया आवश्यक डिमॅट खाते तपशील जसे (सीडीएसएल-१६ अंकी लाभार्थी आयडी किंवा एनएसडीएल-१६ अंकी डीपीआयडी + सीएलआयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित लेखा अहवालाची प्रत, पॅन (स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत), आधार (स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत) हे **कंपनीच्या** info@whiteorganics.co.in किंवा आस्टीएच्या rnt.helpdesk@linkintime.co.in वर नमुद मेलवर पाठवावेत किंवा https://linkintime.co.in/EmailReg/ Email\_Register.html वेब सर्विसमार्फत नोंद करावेत.

व्हाईट ऑर्गेनिक रिटेल लिमिटेडकरिता सही/-

श्री. दर्शक रुपार्न

दिनांक: ०१.०९.२०२१ व्यवस्थापकीय संचालव ठिकाण: मुंबई (डीआयएन: ०३१२१९३९)

व्हाईट ऑर्गेनिक ॲग्रो लिमिटेड

**नोंद.कार्यालय:** ३१२ए, कैलांस प्लाझा, वल्लभ बाग लेन, घाटकोपर (पू.), मुंबई-४०००७७, भारत दुरध्वनीः ०२२-२५०११९८३, फॅक्स: ०२२-२५०११९८४, ई-मेलः info@whiteorganicagro.com वेबसाईट:www.whiteorganicagro.com, सीआयएन: एल०११००एमएच१९९०पीएलसी०५५८६०

#### वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **व्हाईट ऑर्गेनिक ॲग्रो लिमिटेड**च्या सदस्यांची ३१वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१ रोजी स.१०.३०वा. दैनंदिन कामकाजात वितरीत करण्यात येणाऱ्या सदर एजीएम घेण्याच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. सहकार मंत्रालयाद्वारे (एमसीए) द्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२० व सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दि.५ मे. २०२० आणि भारतीय प्रतिभती व विनिमय मंडळदारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ (यापृढे आवश्यक परिपत्रके नुसार कोविड प्रादर्भावामळे एजीएम संचालनावर सवलती तसेच सेबी व कंपनीचे लाग नियम व अधिनियमासह सदर एजीएम सामायिक ठिकाणी भागधारकांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय संपन्न होईल. सभेत सहभागी होण्यासाठी माहिती व निर्देशन एजीएम सूचनेत नमुद आहे आणि सदर सूचना कंपनीच्या <u>http://whiteorganicagro.com/investor\_relations.html</u> आणि आमचे आरटीएची वेबसाईट <u>www.sharexindia.com/pdfreports.php</u> किंवा बीएसई लिमिटेडच्या एक्सचेंज) वेबसाईटवर उपलब्ध होईल.

कंपनीने सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे देण्यात येणाऱ्या ई-वोटिंग माध्यमातुन (रिमोट ई–वोटिंग) ठरावावर त्यांचे मत देण्याकरिता सर्व सदस्यांना संबंधित ठिकाणाहुन त्या तारखेला भागधारकांना अनुमती दिलेली आहे आणि एजीएम दरम्यान ई-वोटिंगची सभा चालु असताना मत देण्यास सदस्यांना अधिकार असतील. याबद्दल माहिती वार्षिक सर्वसाधारण सभेत दिलेली आहे. नोंद तारीख अर्थात गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१ रोजी सदस्य नोंद पुस्तक/लाभार्थी मालकांच्या यादीत न्यांची नावे नमुद आहेत त्या सदस्यांना रिमोट ई–वोटिंगने मत देण्याचा अधिकार आहे.

वार्षिक अहवाल व वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद आहेत त्यांना विद्यत स्वरुपात पाठविले आहे. सदर दस्तावेज कंपनीच्या http://whiteorganicagro.com/ investor\_relations.html आणि आमचे आरटीएची वेबसाईट www.sharexindia.com बिसाईटवर उपलब्ध असन डाऊनलोड करता येतील.

ज्या भागाधारकांचे तपशील डिपॉझिटरी, कंपनी किंवा आरटीएकडे नोंद नाहीत त्यांनी ई–वोटिंग प्रक्रियेत प्तहभागी होण्यासाठी ई–मेल नोंद करावेत व युजरआयडी व पासवर्ड प्राप्त करावा.

१. वास्तविक भागधारकांकरिता- आवश्यक तपशील जसे फोलिओ क्र.. भागधारकाचे नाव भागप्रमाणपत्राची स्कॅन प्रत (दर्शनी व मागील), पॅन (स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत), आधार (स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत) हे **कंपनीच्या info@whiteorganicagro.com व आरटीएच्या** support@sharexindia.com मेलवर पाठवावेत.

्रिडमॅट भागधारकांकरिता— आवश्यक दिमॅट खाते तपशील जमे (मीडीएमएल-१६ अंकी लाभार्थी आयडी किंवा एनएसडीएल-१६ अंकी डीपीआयडी + सीएलआयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित लेखा अहवालाची प्रत, पॅन (स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत), आधार (स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत) हे कंपनीच्या किंवा आरटीएच्या वर नमुद मेलवर पाठवावेत.

व्हाईट ऑर्गेनिक ॲगो लिमिटेडकरित सही/-श्री. दर्शक रुपानी

दिनांक: ०१.०९.२०२१ व्यवस्थापकीय संचालव (डीआयएन: ०३१२१९३९) ठिकाण: मंबर्ड

#### **MAX ALERT SYSTEMS LIMITED**

CIN NO.: L74999MH2004PLC144034 Regd. Off.: 502, 5th Floor, Timmy Arcade, Makwana Road, Marol, Andheri (East), Mumbai-400059. **Tel No.:**+022-26879168, **Website:** https://www.maxalert.in, **Email Id:** santhosh.b@deltainfra.in

INFORMATION REGARDING 18th ANNUAL GENERAL MEETING The 18th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Thursday, 30th September, 2021 at 11.30 A.M. (IST) through Video Conferencing / Other Audio Visual Means ("VC/OAVM") facility without the physical presence of the members at the common venue in compliance with the provisions of Companies Act, 2013 (as amended) and rules made there under ("Act"), SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulations, 2015, General Circular Nos.14/2020, 17/2020 and 20/2020 dated 8th April 2020, 13th April 2020 and 5th May 2020 and Circular No. 02/2021 dated January 13, 2021, respectively, ssued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular No. SEBI HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May 2020 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular") The Instruction for joining the AGM

AGM through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under section 103 of the Act. The Notice of AGM and the Annual Report of the Company, inter alia, containing the financial statements and other statutory reports for the financial year ended 31st March, 2021 will be sent only by e-mail to those members whose email address is registered with the Company / Depositories / Registrar and Transfer Agent (RTA) of the Company, Skyline Financial Services Private Limited. ir accordance with the MCA circulars and aforesaid SEBI circular. The Notice of the AGM and Annual Report for the Financial Year 2020-21 will also be available on the website of the Company at https://www.maxalert.in and website of the

through VC/OAVM will be provided in the notice of AGM. Members attending the

Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com Instruction for members whose email ids are not registered or updated:

In case shares are held in physical mode, members are requested to please rovide Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate front and back), PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self ttested scanned copy of Aadhar Card) to the Company's Register & Share Transfer Agents (RTA) i.e. Skyline Financial Services Private Limited to register/update their

email address. In case shares are held in demat mode, members are requested to contact their respective Depository Participants to register/update their email address.

Manner of casting vote through e-voting: The Company is providing remote e-voting facility before the AGM and e-voting facility during the AGM to its members through National Securities Depository Limited (NSDL) to cast their votes. The detailed procedure for remote e-voting before the AGM and e-voting facility during the AGM by the members holding shares in dematerialized/physical mode and having registered email addresses not having registered email addresses will be provided in the Notice of AGM.

For Max Alert Systems Limited.

Place: Mumbai Date: September 01, 2021 Tayappa Marenna Koli Chief Financial Officer (PAN: AWAPK0884C)